

७ वी आर्थिक गणना

केंद्र शासनाचे “सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय” (MOSPI) मार्फत देशभरात “७ वी आर्थिक गणना (7th Economic census)” करणेत येत आहे. आर्थिक गणनेमध्ये देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण करणा-या घरगुती उद्योगांसहित सर्व सूक्ष्म लघु मध्यम व मोठ्या आस्थापनांची गणना केली जाते.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही(Business Register) तयार करणे कृषी उद्योगात कार्यरत सर्व नोंदणीकृत व अनोंदणीकृत/असंगठित आस्थापनांच्या सर्व आर्थिक बाबींची विविध स्तरांवरील (देश/जिल्हा/तालुका/गाव इ.) सविस्तर माहिती गोळा करणे, कार्य व क्षेत्रनिहाय कार्यरत आस्थापनांमधील कामगाराचे संख्येबाबतची आकडेवारी उपलब्ध करून देणे व सर्व कार्यरत आस्थापनांचे भौगोलिक स्थान जोडून (Geo Tagging) यादी तयार करणे हि सदर आर्थिक गणनेची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.

केंद्र शासना मार्फत “७ वी आर्थिक गणना” करणेकरिता “अंमलबजावणी यंत्रणा” म्हणून “सामाईक सेवा केंद्रे “(Common Service Center)” यांची नियुक्ती करणेत आलेली असून त्यांनी नियुक्त केलेल्या प्रगणकाकडून प्रत्यक्ष माहिती संकलित केली जाणार आहे. गणनेची प्रभावी अंमलबजावणी संनियंत्रण व समन्वय करणेसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली “जिल्हास्तरीय समन्वय समिती” “(District Level Coordination Committee” गठीत करणेत आलेली आहे.

राज्यात या गणनेची सुरवात दि. २६ नोव्हेंबर २०१९ पासून सुरु झाली आहे.सदर गणनेअंतर्गत CSC चे प्रगणकामार्फत घरोघरी व उद्योजकाकडे प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंब उदयोग, व्यवसाय व सेवा यांची माहिती संकलित केली जाणार आहे.

७ व्या आर्थिक गणनेत संकलित करणेत येणारी माहिती हि गोपनीय राहणार असून सदर माहितीचा उपयोग केवळ स्थानिक/जिल्हा/राज्य/देशपातळीवरील नियोजनासाठी केला जाणार आहे. तरी सातव्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी आपणाकडे येणा-या प्रगणकांना निःसंकोचपणे सर्व माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष जिल्हास्तरीय समन्वय समिती ७ वी आर्थिक गणना पुणे तथा जिल्हाधिकारी पुणे यांनी केले आहे.

सदस्य

जिल्हास्तरीय समिती (आर्थिक गणना)

तथा उप आयुक्त (सामान्य प्रशासन)पुणे महानगरपालिका